

December 31, 2024

To BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400 001 Scrip Code: 512008

Sub.: Submission of Newspaper publication for Notice of Postal Ballot and Remote E-voting.

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of newspaper advertisement with regards to the Notice of Postal Ballot and Remote E-voting published on 31st December 2024 in the newspaper namely Financial Express and Navarashtra.

Kindly take the same on records.

Thanking You, For EFC (I) Limited

Aman Gupta Company Secretary

Encl.: As Above.

FINANCIAL EXPRESS

ASBA* | Simple, Safe, Smart way of Application!!!



UPI-Now available in ASBA for Retail Individual Investors and Non Institutional Investor applying in public issues where the application amount is up to ₹500,000, applying through Registered Brokers, Syndicate, CDPs & RTAs. Retail Individual Investors and Non-Institutional Investors also have the option to submit the application directly to the ASBA Bank (SCSBs) or to use the facility of linked online trading, demat and bank account. Investors are required to ensure that the bank account used for bidding is linked to their PAN. Bidders must ensure that their PAN is linked with Aadhaar and are in compliance with CBDT notification dated February 13, 2020 and press release dated June 25, 2021 read with press release dated September 17, 2021, CBDT Circular No. 7 of 2022 dated March 30, 2022 read with the press release dated March 28, 2023, and any subsequent press releases in this regard.

REGISTRAR TO THE OFFER

*Applications Supported by Blocked Amount ASBA has to be availed by all the investors except Anchor Investors. UPI may be availed by (i) Retail Individual Bidders in the Retail Portion; (ii) Non-Institutional Portion. For details on the ASBA and UPI process, please refer to ("ASBA") is a better way of applying to offers by the details given in the Bid Cum Application Form and abridged prospectus and also please refer to the section "Offer Procedure" on page 508 of the RHP. The process is also available on the website of Association of Investment Bankers of India ("AIBI") and Stock Exchanges and in the General simply blocking the fund in the bank account. Information Document. The Bid Cum Application Form and the Abridged Prospectus can be downloaded from the websites of BSE Limited ("NSE") and together with BSE, the "Stock Exchanges") and can be obtained from the list of banks that is For further details, check section on ASBA. IPO, please refer to the link: www.sebi.gov.in. UPI Bidders Bidding using the UPI Mechanism may apply through the SCSBs and mobile applications whose names appear on the website of SEBI, as updated from time to time. ICICI Bank Limited have been appointed as the Sponsor Banks for the Offer, Mandatory in public issues. in accordance with the requirements of SEBI circular dated November 1, 2018 as amended. For Offer related queries, please contact the Book Running Lead Manager ("BRLMs") on their respective email IDs as mentioned below. For UPI related queries, investors can contact NPCI at the toll free No cheque will be accepted. number: 18001201740 and mail ld: ipo.upi@npci.org.in.

IIFL CAPITAL

IIFL Capital Services Limited

(Formerly known as IIFL Securities Limited) 24th Floor, One Lodha Place, Senapati Bapat Marg, Lower Parel (W) Mumbai 400 013, Maharashtra, India

the Offer at www.iiflcap.com and www.motilaloswalgroup.com, respectively.

MEMBERS: Anand Rathi Share & Stock Brokers Ltd., Axis Capital Ltd, HDFC

Tel: +91 22 4646 4728 E-mail: standardolass.jpo@iiflcap.com Investor grievance e-mail: ig.ib@iiflcap.com

Website: www.iiflcap.com Contact person: Nishita Mody/Pawan Jain SEBI registration no.: INM000010940

MOTILAL OSWAL INVESTMENT BANKING

BOOK RUNNING LEAD MANAGERS TO THE OFFER

AVAILABILITY OF THE RHP: Investors are advised to refer to the RHP and the "Risk Factors" beginning on page 58 of the RHP before applying in the Offer. A copy of the

RHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in and is available on the websites of the BRLMs, IIFL Capital Services Limited (formerly known as IIFL Securities Limited) at www.iiflcap.com and Motilal Oswal Investment Advisors Limited at www.motilaloswalgroup.com respectively, the website of the Company, at

AVAILABILITY OF THE ABRIDGED PROSPECTUS: A copy of the Abridged Prospectus shall be available on the website of the Company, the BRLMs and the Registrar to

AVAILABILITY OF BID CUM APPLICATION FORM: Bid cum Application Form can be obtained from the Registered Office of our Company, STANDARD GLASS LINING TECHNOLOGY LIMITED: Telephone: 040 3518 2204; BRLMs: IIFL Capital Services Limited (formerly known as IIFL Securities Limited): Tel: +91 22 4646 4728 and

Motilal Oswal Investment Advisors Limited: Tel: +91 22 7193 4380 and Syndicate Members: Motilal Oswal Financial Services Limited: Telephone: +91 22 7193 4380 / +91

22 7193 4263 and at selected locations of Sub-Syndicate Members (as given below), Registered Brokers, SCSBs, Designated RTA Locations and Designated CDP

Locations for participating in the Offer. Bid cum Application Forms will also be available on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and Place: Hyderabad

www.nseindia.com and at all the Designated Branches of SCSBs, the list of which is available on the websites of the Stock Exchanges and SEBI. SUB-SYNDICATE Date: December 30, 2024

Motifal Oswal Investment Advisors Limited

Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai 400 025, Maharashtra, India Tel: +91 22 7193 4380

E-mail: standardglassipo@motilaloswal.com

Investor grievance e-mail: moiaplredressal@motilaloswal.com Website: www.motilaloswalgroup.com

Contact person: Sankita Ajinkya/ Ritu Sharma SEBI registration no.: INM000011005

Telephone: +91 40 6716 2222 Registrar to the Offer in case of any pre-Offer or post-Offer related grievances, such E-mail: sqltl.ipo@kfintech.com as non-receipt of letters of Allotment, non-credit of Allotted Equity Shares in the Investor Grievance e-mail: einward.ris@kfintech.com respective beneficiary account, non-receipt of refund orders or non-receipt of funds by electronic mode, etc. For all Offer-related queries and for redressal of complaints,

Website: www.kfintech.com Contact Person: M. Murali Krishna SEBI Registration No.: INR000000221

KFINTECH

Selenium, Tower B, Plot No. 31 and 32, Financial District

Nanakramguda, Serilingampally, Hyderabad 500 032, Telangana, India

KFin Technologies Limited

Securities Ltd, LKP Securities Limited, ICICI Securities Ltd, JM Financial Services Ltd, Kotak Securities Ltd, Nuvama Wealth and Investment Limited, RR Equity Brokers Pvt. Ltd., SBICAP Securities Ltd., ShareKhan Limited, SMC Global Securities Ltd., Yes Securities India Ltd.

Kallam Hima Priya

Public Offer Account Bank and Sponsor Bank: HDFC Bank Limited

Escrow Collection Bank, Sponsor Bank and Refund Bank: ICICI Bank Limited

UPI: UPI Bidders can also Bid through UPI Mechanism.

All capitalised terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the RHP.

For STANDARD GLASS LINING TECHNOLOGY LIMITED On behalf of the Board of Directors

REGISTRAR TO THE ISSUE

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

Investors can contact the Company Secretary and Compliance Officer or the

10th Floor, PNR High Nest, Hydernagar, KPHB Colony,

Hyderabad, Telangana - 500085, India

E-mail: corporate@standardglr.com

investors may also write to the BRLMs.


Telephone: 040 3518 2204

Kallam Hima Priya Company Secretary & Compliance Officer

STANDARD GLASS LINING TECHNOLOGY LIMITED is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offer of its Equity Shares and has filed the RHP dated December 30, 2024 with the Roc. The RHP is made available on the website of the SEBI at www.sebi.gov.in as well as on the of the BRLMs i.e., IFL Capital Services Limited (formerly known as IFL Securities Limited) at Website of the NSE at www.nseindia.com and the website of the BSE at www.bseindia.com and the website of the Company at www.standardglr.com. Any potential investor should not rely on the Draft Red Herring Prospectus dated July 24, 2024 filed with SEBI for making any investment decision.

This announcement does not constitute an invitation or offer of securities for sale in any jurisdiction. The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "U.S. Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States in "offshore transactions" as CONCEPT defined in, and in reliance on, Regulation S under the U.S. Securities Act and pursuant to the applicable laws of the jurisdictions where those offers and sales are made. There will be no public offering of the Equity Shares in the United States.

EFC (I) LIMITED



www.standardglr.com and the websites of the Stock Exchanges, for BSE at www.bseindia.com and for NSE at www.nseindia.com.

Regd. Office: 6º Floor, VB Capitol Building, Range Hill Road, Opp. Hotel Symphony, Bhoslenagar, Shivajinagar, Pune-411007, Maharashtra I CIN: L74110PN1984PLC216407. Tel.: 020 3502 6526 | Email ld: compliance@efclimited.in | Website: www.efclimited.in

NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given to the Members that pursuant to the provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and other applicable provisions of the Acts, Rules. Regulations, Circulars and Notifications issued under (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to time , if any for seeking approval of the members of EFC (I) Limited ("the Company") by means of Posta Ballot through remate e-voting, for the execution of agenda as under as per the details mentioned in the Postal Ballot Notice dated December 30, 2024.

Sr. No.	Name of Agenda	Type of Resolution
1	Adoption of Restated Articles of Association	Special
2	Increase in Authorised Share Capital and Consequent Alteration to the Capital Clause of the Memorandum of Association	Ordinary
3	Issue of Bonus Shares	Ordinary

The Company has completed the dispatch of Postal Ballot Notice (Notice) on December 30 2024 only through electronic mode by email to the Members of the Company whose names appear in the Register of Members or the Register of Beneficial owners maintained by the depositaries as of December 27, 2024 (Cut-off date). Those members who have not received Notice may send an email to compliance@efclimited.in and enotices@linkintime.co.in.

The Company has engaged the services of Link Intime India Private Limited, Registrar and Fransfer Agent of the Company, for providing e-voting facility. E-voting period commences on 9:00 a.m. (IST) on Tuesday, 31 December, 2024 and ends on 5:00 p.m. (IST) on Wednesday 29 January, 2025. The result of Postal Ballot will be announced on or before December 19. 2024. A person who is not a member as on the Cut-off Date should treat the notice of Posta Ballot for information purpose only. The Board of Directors have appointed Mr. Chirag Sachapara, Practicing Company Secretary

Proprietor of M/s Sachapara and Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutiniser for conducting the Postal Ballot, through e-voting process. The results of the Postal Ballot will be declared by the Company on or before 31 January, 2025. The Postal Ballot Notice along with the instructions for e-voting are available on the website of

the company at www.efclimited.in, BSE Limited viz. www.bseindia.com and on the website of Link Intime India Private Limited https://instavote.linkintime.co.in and results along with the Scrutinizer's Report shall be displayed on the same websites.

In case of any query/grievance in connection with the Postal Ballot through remote e-voting process, Members may contact on Tel: 022-49186000 (RTA) or 020-35026526 (the Company)

For EFC (I) Limited Aman Gupta Dated on this December 30, 2024 at Pune. Company Secretary



Regd, Office: 3-11, G.I.D.C., Vapi, Dist, Valsad, Guiarat - 396 195 Website: www.upl-ltd.com | Email: upl.investors@upl-ltd.com Telephone no.: 0260-2400717 | Fax: 0260-2401823

NOTICE TO PREFERENCE SHAREHOLDERS OF THE COMPANY

Sub: Transfer of amount pertaining to Dividend/Redemption which has not been claimed for seven consecutive years to Investor Education and Protection Fund Authority

This Notice is published pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), as amended from time to time. The dividend/redemption which has not been encashed or claimed for seven consecutive years are mandatorily required to be transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF), a fund constituted by the Government of India under Section 124(5) of the Companies Act, 2013.

Optionally Convertible Preference shares at their address registered with the Company whose dividend/redemption is liable to be transferred to IEPF under the said Rules. By this notice intimation is given that the dividends/redemptions which have not been claimed for 7 years i.e. since the year 2017-18, are proposed to be transferred to IEPF.

The Company has sent individual communication to the concerned shareholders holding

The relevant details of unclaimed Dividend/Redemption due for transfer to IEPF have also been uploaded under "Investors' section on the Company's website www.upl-ltd.com.

The concerned shareholders are hereby requested to claim their dividend/

redemption amounts by making an application on or before 1" March, 2025 to the Company or Company's Registrar viz. M/s. Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Mobile no.: +91 8108116767, e-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in Applicants are requested to provide the following details to claim the unclaimed

dividends/redemption: 1. Name of the Company, 2. Folio No. or DP and Client ID, 3. Name of the shareholder including joint holder, 4. Contact details like email ID and telephone number 5. Address. Please also provide self-attested KYC documents of the shareholder like PAN, cancelled cheque leaf along with latest utility bill as address proof. Please note that if there is a change in any of your details, additional information/supporting's could be asked by the Registrars.

In case the claim is not received before the date mentioned above, the relevant dividend/redemption will be transferred to IEPF as per the aforesaid Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of the dividend/redemption so transferred to IEPF.

Once the dividend/redemption is transferred to IEPF you can claim the same only from IEPF, by making an application in e-form no. IEPF-5, as prescribed under the said Rules.

In case you have any query, you may contact the Registrar viz, Link Intime India Pvt. Ltd., as per the contact information provided above.

> By Order of the Board For UPL Limited

Sandeep Deshmukh Company Secretary and Compliance Officer

This advertisement is for information purposes only and does not constitute an offer or an invitation or a recommendation to purchase, to hold or sell securities. This is not an announcement for the offer document. All capitalized terms used herein



SCANPOINT GEOMATICS LIMITED Corporate Identification Number: L22219GJ1992PLC017073

Our Company was originally incorporated as 'Scanpoint Graphics Limited' at Ahmedabad as a public limited company under the Companies Act, 1956 and was granted the certificate of incorporation on February 07, 1992. Thereafter, our

Company was granted the certificate of commencement of business dated March 06, 1992. Subsequently, pursuant to a special resolution of the shareholders dated September 10, 2007 passed in the 15th AGM of the Company, the name of our Company was changed to 'Scanpoint Geomatics Limited' vide fresh certificate of incorporation consequent upon change of name dated April 22, 2008 issued by the Registrar of Companies, Gujarat, Dadra and Nagar Haveli. For details of change in the name and address of Registered Office of our Company, please see the chapter titled "General Information" beginning on page 38.

Registered Office: D-1016-1021, 10th Floor, Swati Clover, Shilaj Circle, S.P. Ring Road, Shilaj, Ahmedabad, Daskroi, Gujarat, India, 380059 • Telephone: +91 07949391735; Email: cs@sgligis.com Contact Person: Krishna Bhavsar, Company Secretary and Compliance Officer; Email: cs@sgligis.com; • Website: www.sgligis.com

> OUR PROMOTERS: RAMESHCHANDRA SOJITRA, CHIRAG JAYANTILAL SONI, VAACHA SOJITRA, VISHWAS RAMESHCHANDRA SOJITRA, LEELAVANTI R SOJITRA AND RAMESHCHANDRA K SOJITRA HUF

FOR PRIVATE CIRCULATION TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF SCANPOINT GEOMATICS LIMITED (THE "COMPANY" OR THE "ISSUER") ONLY

ISSUE OF UP TO 8,23,72,552 EQUITY SHARES OF FACE VALUE OF Rs. 2/- EACH ("RIGHTS EQUITY SHARES") OF OUR COMPANY FOR CASH AT A PRICE OF Rs. 6/- EACH INCLUDING A SHARE PREMIUM OF Rs. 04/- PER RIGHTS EQUITY SHARES" (THE "ISSUE PRICE") AGGREGATING TO AN AMOUNT OF Rs. 4942 LAKHS ON A RIGHTS BASIS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF 49 (FORTY NINE) RIGHTS EQUITY SHARES FOR EVERY 100

(HUNDRED) FULLY PAID UP EQUITY SHARES HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS ON NOVEMBER 27, 2024 (THE "ISSUE"). THE ISSUE PRICE FOR THE RIGHTS EQUITY SHARES IS 3 TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. FOR FURTHER DETAILS, PLEASE SEE THE CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" BEGINNING ON PAGE 101 OF THIS LETTER OF OFFER. *Assuming full subscription BASIS OF ALLOTMENT The Board of Directors of Scanpoint Geomatics Limited wishes to thank all its Equity Shareholders and investors for the response to the Company's Rights Issue of Equity Shares, which opened for subscription on Thursday, December

Offer and the Basis of Allotment finalized on Monday, December 23, 2024 in consultation with BSE Limited ("BSE"), the Designated Stock Exchange and the Registrar to the Issue, the Company has, on December 24, 2024, approved the allotment of 8,23,72,552 fully paid-up Rights Equity Shares to the successful Applicants. In the Issue, no Rights Equity Shares have been kept in abeyance. All valid Applications after technical rejections have been considered for Allotment. 1.The breakup of valid applications received (after technical rejections) is given below: No. of Equity Shares accepted and No. of Equity Shares accepted and allotted Total Equity Shares accepted and No. of valid CAFs (including ASBA Category

Out of the total 2772 Applications for 9,08,49,784 Rights Equity Shares, 563 Applications for 32,99,794 Rights Equity Shares were rejected due to technical reasons as disclosed in the Letter of Offer. The total number of valid Applications

received were 2165 for 8,35,35,989 Rights Equity Shares, which was 110.29% of the number of Rights Equity Shares allotted under the issue and 44 applications for renouncement for 29,65,698 equity shares. In accordance with the Letter of

N	applications) received Number	anotted against Littlement (A) Number		
Shareholders	2,165	3,21,27,608	4,72,79,246	7,94,06,854
Renouncees	44	29,65,698	0	29,65,698
Total	2,209	3,50,93,306	4,72,79,246	8,23,72,552
2.Information regarding tot	tal Applications received:	- W	70 W 10 W	
O SECURIOR CONTRACTOR	DESCRIPTION OF THE PROPERTY OF	SECTION AND ADDRESS OF THE PROPERTY OF THE PRO	CONTANT AND CONTROL OF THE CONTROL O	

Category	Applications Received		Equity Shares Applied for		Equity Shares allotted			
2011 St. 1801	Number	%	Number	Value (Rs.)	%	Number	Value (Rs.)	%
Shareholders	2,165	2,165	8,68,35,783	52,10,14,698	95.58%	7,94,06,854	4,76,441,124	96.40%
Renouncees	44	44	40,14,001	2,40,84,006	4.42%	29,65,698	1,77,94,188	3.60%
Total	2,209	2,209	9,08,49,784	54,50,98,704	100.%	8,23,72,552	49,42,35,312	100.00%

ASBA Applications were Issued to SCSBs on December 23, 2024. The listing application has been filed with BSE on December 24, 2024. The credit of Rights Equity Shares to the respective demat accounts of the allottees in respect of Allotment in dematerialized form will be completed on, December 30, 2024. For further details, see "Terms of the Issue" on page 101 of the Letter of Offer. Pursuant to the listing and trading approvals granted by BSE, the Rights Equity Shares allotted in the issue are expected to commence trading on BSE on or about Wednesday, January 01, 2025. Further, in accordance with SEBI circular bearing reference-SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2020/13 dated January 22, 2020, the request for extinguishment of Rights Entitlements will be sent to NSDL and CDSL on December 30, 2024. INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE RIGHTS EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGE ONLY IN THE DEMATERIALISATION FORM

Intimations for Allotment/refund/rejection cases: The dispatch of Allotment Advice cum Refund Intimation to the Investors, as applicable, has been completed on or about December 27, 2024. The instructions for unblocking of funds in case of

DISCLAIMER CLAUSE OF SEBI: The Draft Letter of Offer had not been filed with SEBI in terms of SEBI ICDR Regulations as the size of the issue is less than Rs. 50 Crores. The investors are advised to refer to the Letter of Offer for the full text as

financialexp.epapr.in

05, 2024 and closed on Tuesday, December 17, 2024 and the last date for on-market renunciation of Rights Entitlements was Friday, December 13, 2024.

provided in "Other Regulatory and Statutory Disclosures" on page 95 of the Letter of Offer. DISCLAIMER CLAUSE OF BSE (DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the letter of offer has been cleared or approved by

LEAD MANAGER TO THE ISSUE

BSE Limited, nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the letter of offer. The investors are advised to refer to the letter of offer for the full text of the Disclaimer clause of the BSE Limited.

SGL .	WWW WEALTH MINE Networks Pvt. Ltd.	LINKIntime
SCANPOINT GEOMATICS LIMITED D-1016-1021, 10th Floor, Swati Clover, Shilaj Circle, S.P. Ring Road, Shilaj, Ahmedabad, Daskroi, Gujarat, India, 380059 Telephone: +91 07949391735; Email: cs@sgligis.com Contact Person: Krishna Bhavsar, Company Secretary and Compliance Officer; Email: cs@sgligis.com; Website: www.sgligis.com CIN: L22219GJ1992PLC017073	WEALTH MINE NETWORKS PRIVATE LIMITED 215 B, Manek Centre, P N Marg, Jamnagar, Gujarat-361001. Telephone: + 7778867143 Email: wealthminenetworks@gmail.com Website: www.wealthminenetworks.com Investor Grievance Email: wealthminenetworks@gmail.com Contact Person: Mr. Jay Trivedi SEBI Registration Number: NM000013077 CIN: U93000GJ1995PTC025328	Link Intime India Private Limited C-101, 1st Floor, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Maharashtra, India. Telephone: + 91-810 811 4949 Email: scanpoint.rightsaugust2024@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in Investor Grievance Email: scanpoint.rightsaugust2024@linkintime.co.in Contact Person: Shanti Gopalakrishnan SEBI Registration Number: INR000004058 CIN: U67190MH1999PTC118368

Investors may contact the Registrar to the Issue or the Company Secretary and Compliance Officer for any pre-issue/post-issue related matters. All grievances relating to the ASBA process may be addressed to the Registrar to the Issue, with a copy to the SCSB, giving full details such as name, address of the applicant, number of Equity Shares applied for, amount blocked ASBA Account number and the Designated Branch of the SCSB where the CAF or the plain paper application, as the case may be, was submitted by the ASBA.

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS OF THE COMPANY.

Note: All capitalized terms, unless defined herein, shall have the meaning ascribed to them in the Letter of Offer

For SCANPOINT GEOMATICS LIMITED Sd/-

Mrs. Krishna Bhavsar

Company Secretary and Compliance Officer Date: December 30, 2024

Place: Ahmedabad

Disclaimer: Our Company has filed a Letter of Offer with the website of the Stock Exchange where the Equity Shares are listed on BSE at www.bseindia.com. Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and are requested to refer to the Letter of Offer including the section "Risk Factors" beginning on page 17 of the Letter of Offer.

This announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. This announcement does not constitute an offer of Rights Equity Share jurisdiction, including the United States, and any Rights Equity

Shares described in this announcement may not be offered or sold in the United States absent registration und US Securities Act of 1933, as amended, or an exemption from registration. There will be no public offering of Rights Equity Shares in the United States.





Place: Mumbai

Date: 30/12/2024

आता कॉलेजियम पाऊल उचलू शकते; नवीन प्रस्तावावर विचार सुरू

न्यायाधीशांचे नातेवाईक न्यायाधीश होणार नाहीत

ेदिल्ली, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. सुप्रीम कोर्ट कॉलेजियम एका नवीन प्रस्तावावर विचार करत आहे, ज्या अंतर्गत सध्याच्या किंवा माजी घटनात्मक न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कुटुंबातील सदस्यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची शिफारस तात्पुरती स्थगित केली जाऊ शकते. पहिल्या पिढीतील विकलांच्या तुलनेत या विकलांना न्यायाधीश होण्याच्या प्रक्रियेत प्राधान्य मिळते. असा एक सामान्य समज असल्याने हे केले जात आहे. डिसेंबर २०२२ मध्ये, सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी शिफारस केलेल्या विकलांशीही वाटाघाटी सुरू केल्या आहेत. त्यांच्या योग्यतेचे आणि क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी हे केले जात आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग (एनजेएसी) रद्द केला. कॉलेजियम प्रणाली बदलण्यासाठी संसदेने एकमताने एनजेएसी आणले होते. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवडीवर कॉलेजियम प्रणाली नियंत्रित करते. एनजेएसी रद्द केल्यापासून, सर्वोच्च



न्यायाधीशांनी कॉलेजियमसाठी सूचना दिली

किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याच्या शिफारशीत पहिल्या पिढौतील विकलांपेक्षा न्यायिक अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जाते, हा समज दूर करण्यासाठी कॉलेजियमच्या एका न्यायाधीशाने अलीकडेच एक विचार मांडला

ज्यांचे आई-वडील किंवा जवळचे नातेवाईक सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयांचे न्यायाधीश आहेत अशा वकील किंवा न्यायिक अधिकाऱ्यांची शिफारस करू नये. असे निर्देश त्यांनी उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमला दिले.

अपारदर्शक प्रक्रियेत काही पारदर्शकता आहे. आणण्याचा प्रयत्न

त्यानंतर कॉलेजियमच्या इतर सदस्यांमध्ये तो खुल्या चर्चेचा विषय बनला आहे कॉलेजियममध्ये सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बीआर गवई, सूर्यकांत, हृषिकेश रॉय आणि एएस ओका यांचा समावेश आहे

काही पात्र उमेदवार, जे सध्याचे किंवा माजी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे जवळचे नातेवाईक आहेत, या ऑफरपासून वंचित

याचिकांच्या सुनावणीदरम्यान उपस्थित झालेल्या चिंतांचे निराकरण करण्यासाठी हे

मधमाश्याच्या हल्ल्यात अभियत्याचा मृत्यू

मयूरभंज, वृत्तसंस्था. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील महुलदिहा गावात मधमाशांच्या हल्ल्यात एका कनिष्ठ अभियंत्याचा मृत्यु झाला. ३१ वर्षीय विश्वनाथ मुर्मू हे जिल्हा ग्रामीण विकास विभागात कार्यरत होते. सरकारी घरात तो एकटाच राहत होता. त्याच्या क्वार्टरजवळ मधमाशांनी पोळे केले होते. कोणीतरी

ः युनिसेफच्या ताज्या

अहवालानुसार, २०२४ हे वर्ष

युद्धक्षेत्रात अडकलेल्या मुलांसाठी

सर्वात घातक वर्षांपैकी एक आहे. ५२

लाखांहुन अधिक मुले शाळाबाह्य

प्राचीन तलावांचे पाणी पिण्यायोग्य

बनविण्याची जबाबदारी टाटा

यासाठी दोघांनी एकूण १५ तलाव

ओळखले आहेत. उर्वरित तलाव

विकास प्राधिकरण (एमवीडीए)

स्वतः काम करेल. उत्तर प्रदेश

ब्रज तीर्थ विकास परिषदेचे मुख्य

कार्यकारी अधिकारी आणि मथुरा-

वृंदावन विकास प्राधिकरणाचे

उपाध्यक्ष श्याम बहादूर सिंह

म्हणाले की, ब्रजमध्ये असे अनेक

प्राचीन तलाव आहेत, ज्यांचे

धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व

सुशोभीकरणासोबतच

संभल मंदिर मालमत्तेचा

तपशील गोळा होतोय

महसूल पथक बांके बिहारी मंदिरात

₹चंदौसी, वृत्तसंस्था. संभलमधील मंदिरांसोबतच त्यांच्या नावावर

असलेल्या जॅमिनी आणि संपत्तीचा तपशील आता गोळा केला जात

आहे. गणेशपूर गावात असलेल्या बांके बिहारी मंदिराची पाहणी

करण्याबरोबरच महसुल विभागाच्या पथकाने मंदिराच्या नावावर

असलेल्या जिमनीची माहिती गोळा केली. जिल्ह्याचा महत्त्वाचा

ऐतिहासिक वारसा असूनही २२ बिघामध्ये बांधलेले भव्य मंदिर जीर्ण

अवस्थेत पोहोचले आहे. येथे, खाली दोन मजली बांधलेल्या

दरवाजे आहेत. यासोबतच ५ दरवाजेही बंद करण्यात आले आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे मंदिराच्या नावावर सुमारे ९० बिघे जमीन

असून, त्यातून मुरादाबादमध्ये राहणारा व्यक्ती ॲडव्हान्स देऊन

दरवर्षी भरघोस उत्पन्न मिळवत आहे. मंदिराच्या एवढ्या जिमनीतून

मिळणाऱ्या उत्पन्नाच्या पाच टक्के रक्कमही त्याच्या देखभालीसाठी गुंतवली

असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती. यासंदर्भात केलेल्या तक्रारीची दखल

घेत महसूल विभागाचे पथक तहसीलदार चंदौसी यांच्यासह गणेशपूर येथील

बांके बिहारी मंदिरात पोहोचले. याठिकाणी गावातील लोक मंदिर

साफसफाईसाठी येत असत, परंतु त्यांना मंदिराची स्वच्छता

करण्यास केअरटेकरने बंदी घातली होती. महसूल विभागाच्या

पथकानेही ग्रामस्थांकडून माहिती घेतली. यासोबतच मंदिर परिसराची

अखेर मंदिराच्या जिमनीवर वर्षानुवर्षे कब्जा करून बसलेले लोक

कशाच्या आधारे उपभोग घेत आहेत, याची माहिती गोळा केली

जात आहे. तहसीलदार धीरेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की,

मंदिर परिसराची पाहणी करण्याबरोबरच मंदिराच्या जिमनीच्या

नोंदी पाहिल्या. सुमारे ९० बिघे सुपीक शेतजमीन आहे. याबाबत

संपूर्ण माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर

पाहणी करून तेथील जागेचीही माहिती घेतली.

करण्यात येणार आहे.

अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार

'डस्कॉन' यांनी घेतली

धार्मिक संस्था

आहे.

बिस्वनाथवर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. शेजाऱ्यांनी त्याला रायरंगपुर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे मधमाश्यांच्या हल्ल्यांचे वाढते प्रमाण दिसून येते. दोन

नेशन्स एजन्सीने या वर्षाचे वर्णन

मुलांच्या हक्कांच्या उल्लंघनासाठी

विनाशकारी वर्षांपैकी एक म्हणून केले

आहे. युनिसेफचा अंदाज आहे की,

'ते' पाणी पिण्यायोग्य होणार

टाटा समूह आणि इस्कॉन संस्थेने जबाबदारी घेतली भम्थुरा, वृत्तसंस्थी. अजच्या पाण्याचा दर्जा सधारण्याचे काम पाण्याचा टर्जाटी चांगळा उन्हीं

केले

१५

वाचवण्यासाठी टाटा समूह आणि

धर्म प्रचारक संस्था 'इस्कॉन' पुढे

आल्याचे त्यांनी सांगितले. यातील

आठ तलावांची जबाबदारी टाटा

जबाबदारी इस्कॉनने घेतली आहे.

स्वतः एमव्हीडीएने घेतली आहे.

मथुरा जिल्ह्यात एकूण २०५२

वॉटर युनिट्स आहेत. त्यापैकी

२८८ युनिट तलाव म्हणून गणले

जातात. मात्र, यातील बहुतांश

भाग देखभालीअभावी जीर्ण

अवस्थेत आहेत. या तलावांच्या

इमारतीमध्ये गंगा मातेची मूर्ती

देखील स्थापित आहे. त्याच्या

आजूबाजूला एक मोठा तलाव

आणि ३२ विहिरीही बांधल्या

होत्या, त्या आता पूर्णपणे बंद

झाल्या आहेत. तलावही कोरडा

पडला आहे. मंदिराभोवती मोठे

जलशुद्धीकरणाची

जात

तलाव

तलावांच्या

जबाबदारी

आपल्या

परिषदेकडुन

इतिहासातील सर्वांत

युक्रेन,

महत्त्वही आहे.

यापैकी दोन

सीरिया आणि डेमोक्रॅटिक

त्यांना धार्मिक आणि ऐतिहासिक

तलावांचे ब्रज तीर्थ विकास

परिषदेने नूतनीकरण केले आहे.

ही प्रक्रिया अखंड चालू राहते.

यासोबतच तीर्थ विकास परिषदेने

ब्रजच्या या प्राचीन तलावांचे

सुशोभीकरण आणि पाण्याची

गुणवत्ता सुधारण्यासाठी आता

खासगी संस्थांची मदत घेण्यास

टाटा समूहाने गोवर्धनची मानसी

गंगा, राधाकुंड, कृष्ण कुंड,

अष्टसखी कुंड, शंतनू कुंड, गरुड

गोविंद कुंड आणि नारी सेमरी

कुंड दत्तक घेतले आहेत.

जाहीर आवाहन

बंगल्याजवळ. मोरडे वाडी. मंचर तालका आंबेगाव

जिल्हा पणे यांचे, 8-6-2021 रोजी निधन झाले

असुन त्यांच्या नावावर असलेले मारुती सुझुकी इंडिय

कंपनीचे वाहन नंबर MH-14,GA-2898, इंजीन

MA3FNEB1S00157800 असून हे चार चार्की

वाहन त्यांची एकमेव कायदेशीर वारसदार पत्नी श्रीमती

ज्योती उल्हास लोंढे यांच्या नावावर पिंपरी चिंचवड

यासंदर्भात कोणाची काही तक्रार असल्यास सात

दिवसाच्या आत कार्यालयात कळवावे, अन्यथ

कोणाची काही तक्रार नाही हे समजुन पुढील कार्यवाही

चांडोली रस्ता, चाळीस बंगल्याजवळ, मोरडेवाडी

मंचर तालका आंबेगाव जिल्हा पणे

चासी

नंबर-

नंबर-D13A-5437361.

करण्यात येईल याची नोंद घ्यावी

दिनांक 26-12-2024

सर्व लोकांना कळविण्यात येत की उल्हास

सुरुवात केली आहे.

होता. यात अनेक आंदोलक, पोलीस कर्मचारी आणि पत्रकार जखमी झाले. या महिन्याच्या सुरुवातीला केंद्रपारा जिल्ह्यात शाळेच्या मधमाशांच्या हल्ल्यात ३० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले होते. या घटना चिंताजनक असून लोकांनी सतर्क

वाढण्याची अपेक्षा आहे. युनायटेड जगभरात ४७.३ दशलक्ष मुले संघर्षात देशांमध्ये लाखो लोकांनी शिक्षणाच जगत आहेत आणि सरासरी सहापैकी एकापेक्षा जास्त मुले युद्धग्रस्त भागात

प्रवेश गमावला आहे. सुदान आणि गाझामध्ये असलेल्या हिंसाचारामुळे अनेक मुले एक वर्षाहुन अधिक काळ शाळाबाह्य

जाहीर नोटीस

बारामती येथील मे. व्ही. सी. बर्डे साो, जिल्हा न्यायाधीश- १. बारामती, जि. पणे

दि. कि. अर्ज नं. १५४ / २०२४ निशाणी

१) श्रीमती सुप्रिया राजेंद्र कुंभार

२) कु. श्री राजेंद्र कुंभार

वय - १३ वर्षे धंदा- शिक्षण ३) कु. अदित्य राजेंद्र कुंभार

७ वर्षे, धंदा - शिक्षण

अ.नं. २ व ३ करीता अ.पा.क. आई श्रीमती सप्रिय गजेंद्र कुंभार नं. १ ते ३ रा. प्लॉट नं. ४४/४५, साधना सोसायटी, पुणे – सोलापूर रोड आकाशवाणी जवळ, स.नं. २२२, हडपसर, पुणे ४११०२८ । अर्जदार

कोणी नाही ज्याअर्थी अर्जदार यांनी या न्यायालयात मायन नमुद मिळकत दौंड जि. पुणे येथील तु. पुणे पो. तु. बारामती मे द. निबंधक बारामती यांचे हृद्दीतील गाव मौजे पाटस, ता. दौंड जि. पुणे येथील व मिळकत गट नं. ८८/अ, क्षेत्र हे आर. ११ हे. ४० आर आकार र. ०३.०० पो.ख. ००.६८ आर हे. आर. असे एकए १२ हे. ०८ आर. क्षेत्र यापैकी ०२ हे. ४० आर. कै प्रकाश भिकुबा कुंभार यांचे हिश्याचे ०० हे. ८० आर क्षेत्रापैकी कै. राजेंद्र प्रकाश कंभार यांचे हिश्यास आलेले व अर्जदार १ ते ३ यांचे अविभक्त हिश्याचे सामाईक मालकी हक्क वहिवाटीचे ०० हे २६.६८ आर त्यातील सर्व हक्क संबंधासह येणेप्रमाणे शेत जमीन मिळकत त्यातील झाड झाडोरा व तदंगभुत वस्तुंसहीत मिळकत विक्री करणेस योग्य तो आदेश

अर्जदाराचे ताब्यात असलेली मिळकत विक्री करणेस योग्य तो आदेश मिळणेसाठी अर्जदाराने या

मिळणेसाठी अर्जदाराने या न्यायालयात अर्ज केलेला

यायालयात अर्ज केलेला आहे. त्याअर्थी कोणास सदर अर्जाविरूध्द हरकती दाखवण्याकरिता आपले म्हणणे मांडणे असल्यास हया जाहीरनाम्याचे तारखेपासुन प्रकरणाचे नेमल्या तारखेपर्यंत त्याने या न्यायालयात हजर होवुन आपल्य हरकती कळवाव्या आणि हया लेखावरून असे कळविण्यात येते की, जर सदर मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखविल्या तर सदरहु न्यायालय सदर अर्जदार यांचे हक्काबददुल लागलीच पुरावा घेवून त्याचा हक्क शाबीत दिसल्यास त्याला उक्त क्षेत्राची जमीन विक्री करणेस परवानगी प्रमाणपत्र देईल. आज दि ३०/१२/२०२४ रोजी सदरच जाहीरनोटीस सही व न्यायालयाच्या गोलमुद्रेसह

हुकुमावरून

अधिक्षक अति. जिल्हा व सत्र न्यायालय, बारामती, पुणे

AMBIT Finvest

दंडाधिकारी बारामती यांचे कार्यालय

१) अशोक किसन मिसे

२०२३ कलम १३ (२) (३) प्रमाणे अर्ज ज्याअर्थी, यातील अर्जदार अशोक किसन भिसे हे व पत्त्यावरील कायमचा रहिवासी आहे. अर्जदार यांची मूद पत्त्यावरील कायमचा राष्ट्रपासा जाल. लगी स्नेहल अशोक भिसे जन्म दिनांक - १९-०५-२००२ ------नी जि. पणे येथील घरी/ रोजी गाव- निरावागज ता. बारामती जि. पुणे येथील घरी, वाखान्यात झालेला आहे. अर्जदार याँची कार्यालया

त्याअर्थी सदर अर्जाकामी अर्जदार यांना जन्म दाख कामी कोणाची काही हरकत अथवा म्हणने अस ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १५ दिवसाच्या आत किंव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी बारामती या कार्यालयात नेमलेली तारीख २९-०१-२०२५ रोजीपर्यंत स्वतः अथवा आपल्या वकीलामार्फत हजर राह-गापले म्हणने मांडावे. कोणाचीही काही हरकत म्हणने मुदतीत न आल्यास कोणाचीही हरकत नाही अर समजुन या अर्जाची चौकशी होऊन अर्जदारास संबंधीत दिनांक- २६-१२-२०२४ रोजी आमचे सही शिक्याने प्रसिध



सदी/ उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी बारामती

भारत शेख हसीनांना परत पाठवणार का?

कधीच न परतण्याची बांगलादेशला शंका

अंतरिम सरकारने भारताकडे हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसह १०० हून अधिक खटल्यांचा सामना करणाऱ्या शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. नकार देऊ शकतो असा बांगलादेशचा दावा आहे. तर भारताने औपचारिक प्रतिक्रिया दिलेली नाही. विरोधानंतर शेख हसीना यांची ऑगस्टमध्ये सत्तेतुन हकालपट्टी करण्यात आली, त्यानंतर त्या भारतात

पळून गेल्या. अंतरिम सरकारचे

सल्लागार महफूज आलम म्हणाले

ेढाका, वृत्तसंस्था. बांगलादेशच्य



की. आमचे निरीक्षण आहे की त्यांनी राजकीय निर्णय घेतला आहे की ते त्यांना परत करणार नाहीत. हे आम्ही दृष्टिकोनातून आपण वास्तववादी पाहिजे. तडकाफडकी कारवाई करणे हा पर्याय नाही. २३ डिसेंबर रोजी बांगलादेशने भारताला एक चिठ्ठी पाठवून हसीनाच्या

२०१३ मध्ये दोन्ही देशांदरम्यान झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार ही मागणी करण्यात आली होती आणि २०१६ मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली होती.

लेखी पाठवणार : बांगलादेशने सांगितले की, दिल्लीकडून प्रतिसाद न मिळाल्यास बांगलादेश ठराविक कालावधीनंतर या विषयावर लेखी स्मरणपत्र पाठवेल, तर २३ डिसेंबर बांगलादेशने पाठवलेल्या नोटवर औपचारिक प्रतिक्रिया देण्याचे भारताने टाळले आहे.

स्मशानभूमीतून मानवी कवट्यांचीं चोरी

तेलंगणा. नुमकोंडा जिल्ह्यातून एक विचित्र बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्मशानभूमीत पुरलेल्या मृतदेहांच्या कवट्या चोरीला जात होत्या. हा प्रकार समजल्यानंतर लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. लोक त्याला तंत्र-मंत्राशी जोडू लागले. मात्र, यामागचे वास्तव समोर आल्यावर सर्वांचेच धाबे दणाणले. एक चोर या कवट्या चोरत होता. त्याने या कवटीचा वापर कुठे आणि कशासाठी केला हे पोलिसांना सांगितले. चोर म्हणाला की, मृत्यूनंतर मतदेहाच्या तोंडात सोनं टाकायची इथली प्रथा आहे. त्यानंतर, मृतदेह पुरला जातो. कवटीच्या तोंडातून सोनं काढावं म्हणून मी कवट्या चोरायचो. मग ते विकून मिळवलेले पैसे मी माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वापरतो. चोर कवट्या चोरत असे याची खात्री झाल्यावर त्याला फटकारले व पुन्हा असे न करण्याच्या अटीवर सोडून देण्यात आले.

धक्कादायक ● ४३ लाख ५ हजार ९३२ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित चेक बाऊन्स प्रकरणात राजस्थान अव्वल

▲जयपूर, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क देशभरातील चेक बाऊन्स प्रकरणांची आकडेवारी धक्कादायक आहे, चेक बाऊन्सशी संबंधित ४३ लाख ५ हजार ९३२ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यापैकी सर्वाधिक ६.४१ लाख प्रकरणे राजस्थानमध्ये नोंदवण्यात आली आहेत. केंद्रीय कायदा राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी नुकताच लोकसभेत हा खुलासा केला. चेक बाऊन्स प्रकरणांमध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्र ५.८९ लाख, गुजरात ४.७३ लाख, दिल्ली ४.५४ लाख आणि उत्तर प्रदेश ३.७६ लाख या यादीत पहिल्या पाचमध्ये आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाड, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश अशौ राज्ये आहेत जिथे संख्या साडेतीन लाख ते एक लाख पन्नास हजार दरम्यान आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की चेक बाऊन्सची प्रकरणे केवळ कायदेशीर समस्याच नाहीत तर वाढत्या सामाजिक आणि आर्थिक आव्हानही

जाहीर नोटीस

पुणे यांचे कार्यालय

त्रंपय:-जन्म - मृत्यु नोंदणी (सुधारणा) अधिनियम २०२३ नुसार जाहीर नोटीस देण्यात येते की, वरील नमूद

करकोळ फौजदारी अर्जातील अर्जदार **श्रीमती उप** तानेश्वर शित्रे, रा. फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे (अपिलार्थी) यांनी त्यांचे पती कै. ज्ञानेश्वर बाबुराम

गरजे, ता. हवेली, जि. पुणे येथे झाला आहे. सद

मृत्युची नोंद झाली नसल्याने या न्यायालयात जन्म –मृत्

गेंदणी आदेश मिळणेबाबत अर्जदार यांनी अर्ज दाखत

केला आहे. सदर अर्जास कोणाचेही कोणत्याही प्रकार

ज्ञायदेशीर हरकत असल्यास त्यांनी सदरची जाही

गेटीस प्रसिध्दी झाल्यापासून ३० दिवसाच्या आत य

ायालयात स्वतः अथवा आपले वकिलामार्फत हज

ाहून आवश्यक त्या कागदपत्रांसह आपले म्हणणे

गंडावे. सदर कालावधीत कोणाचीही हरकत प्राप्त

मजून पुढील हुकूम करणेत येईल याची नोंद घ्यावी.

जाहीर प्रसिध्दकरण

दंडाधिकारी बारामती यांचे कार्यालय

ग्रामपंचायत भिगवण ता. इंदापूर जि. पुणे } सामनेवाल विषय:-जन्म नोंदणी (दुरुस्ती) अधिनियम २०२३

कलम १३(२) (३) प्रमाणे अर्ज ज्याअर्थी, यातील अर्जदार केशव बबन भापकर, वर नमूद

त्यावरील कायमचे रहिवासी आहेत. अर्जदार यांचा स्वतःच

दिनांक २४/०६/१९६९ रोजी गाव- भिगवण ता इंदापूर जि पुणे येथील राहत्या घरी/दवाखान्यात झालेला आहे. येथील

. |हत्या घरी/ दवाखान्यात झालेला आहे. अर्जदार यांर्च

नोंदणी (दुरुस्ती) अधिनियम २०२३ चे कलम १३ (२)

(३) प्रमाणे नोंद् होऊन जन्म/मृत्यु दाखला मिळण्याका

त्याअर्थी सदर अर्जाकामी अर्जदार यांना जन्म / मत्य

उणने असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५

ाखला मिळणेकामी कोणाची काही हरकत अर्थ

दिवसाच्या आत किंवा उपविभागीय अधिकारी तथ

उपविभागीय दंडाधिकारी, बारामती या कार्यालयात नेमलेली

तारीख २२/१/२०२५ रोजीपर्यंत स्वतः अथवा आपल्य

वकीलामार्फत हजर राहुन आपले म्हणने मांडावे. कोणाचीई

हरकत नाही असे समजुन या अर्जाची चौकशी होऊन

अर्जदारास संबंधीत दाखला घेण्यात येईल.

रोजी आमचे सही शिक्याने प्रसिध्द केले असे

दिनांकः-२०/१२/२०२४

यात जन्म रजिस्टरला नोंद नसल्यामुळे त्यांनी जन

ोजी माझे सहीने व शिक्क्यानिशी दिली असे

ठेकाण – पुणे देनांक : <u>२९/११/२०२४</u>

१. श्री केशव बबन भापकर

२. उपनिधक /ग्रामविकास अधिकारी

सदरची जाहीर नोटीस आज दि. २९/११/२०२१

उपविभागीय दंडाधिकारी, हवेली

दिनांक-२०/१२/२०२४

} अर्जदार

रणी अधिनियम २०२३ चे कलम ११ (३) प्रमाणे मृत्य

. फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे विकथ्त



समस्येचे निराकरण

चेक बाऊन्स प्रकरणे व्यावसायिक व्यवहार आणि वैयक्तिक आत्मविश्वास या दोन्हींवर परिणाम करतात. हा प्रश्न सोडवण्यासाठी न्यायव्यवस्था आणि सरकारला एकत्र काम करावे लागेल. तसेच व्यापारी संस्था आणि सामान्य जनतेने धनादेशाच्या

जाहीर प्रसिध्दकरण

जा.क. फौज/कावि/२२८४/२०२४ दिनांक: १६-१२-२०२४

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागी

१) वर्षा अरविंद कुलकर्णी (लग्ना पुर्वीचे नाव)

चैत्राली मकरंद जोशी (लग्ना नंतरचे नाव)

नगरपंचायत करंजे ता. बारामती जि. पुणे विषय:- जन्म-मृत्यु नोंदणी (दुरुस्ती) ्

२०२३ कलम १३(२) (३) प्रमाणे अर्ज

वतःचा जन्म दिनांक-१९-१०- १९७२ रोजी गाव- करंजे त

अर्जदार यांची कार्यालयात जन्म राजस्टरला निर्माण स्थापन स्थापन स्थापन स्थापन स्थापन स्थापन स्थापन स्थापन स्थापन त्यांनी जन्म-मृत्यु नोंदणी (दुरुस्ती) अधिनयम २०२३ चे कलम १३ (२) (३) प्रमाणे नोंद होऊन जन्म दाखला

त्याअर्थी सदर अर्जाकामी अर्जदार यांना जन्म दाखल ळणेकामी कोणाची काही हरकत अथवा म्हणने असल्यास

ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसाच्या आत किंवा उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी,

आरामती या कार्यालयात नेमलेली तारीख -१५-०१-२०२५ ोजीप्यंत स्वतः अथवा आपल्या वकीलामार्फत हजर राहून

आपले म्हणने मांडावे. कोणाचीही काही हरकत अथव

म्हणने मुदतीत न आल्यास कोणाचीही हरकत नाही असे समजुन या अर्जाची चौकशी होऊन अर्जदारास संबंधीत दाखला घेण्यात येईल. सदरचे जाहिर प्रसिध्दीकरण आज दिनांक-१६-१२-२०२४ रोजी आमचे सही शिक्याने प्रसिध्द

जाहीर नोटीस

तुकडी पुणे, तालुका बारामती, मेहरबान मा. सह दुय निबंधकसो बारामती यांचे स्थळ सीमेतील जिल्हापरि

पणे. तालका पंचायत समिती बारामती यांचे कार्य कक्षेतील

गाव मौजे सावळ ता. बारामती जिल्हा पुणे येथील ग्राम

पंचायत हद्दीत समाविष्ट असलेली मिळकत गट नं २६०

क्षेत्र ०२ हेक्टर ३४ आर आकार १ रू ६९ पैशे पैकी ५

हनमंत शिवाजी विटकर यांची मिळकत पश्चिमेस गर नं

५९ दक्षिणेस गट नं २६० पैकी कोळेकर यांची मिळक

उत्तरेस २० फूट रुंदीचा अंतर्गत सामाईक रस्ता व त्या

प्लीकडे गट ने २७३ येणे प्रमाणे चतुर्सिमेतील मिळकत

श्री. नितीन कांतीलाल नाझरकर व श्री धनाजी संपत

आटोळे रा. मु पो. सावळ ता. बारामती यांनी खुषख्रेरदी

आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सदर मिळकत ही पर्णतः

ग्वाही मिळकत धारकांनी आमचे अशिलांना दिली आहे

तरी सदर मिळकतीबाबत कोणाचीही कसलीही हरकत

मत्यपत्र करार. वारसा हक्कसंबंध, तारण बोजा, कळ

कोणताही कायदेशीररित्या हक्कसंबंध असलेस ही नोटीस

नंबर वर लेखी कागदपत्रासह कळवावे. मुदतीत कोणाचीही

कोणत्याही प्रकारची हरकत अगर तक्रार न आलेस मदती

व्यवहार पर्ण करतील, त्यानंतर कोणाचीही हरकत अगर

तकार आलैस आमचे अशील ती विचारात घेणार नाहीत

याची सर्वांनी नोंद घ्यावी. म्हणून दिली जाहीर नोटीस असे

पत्ताः ऑफीस - १०/८२, पुजारी मळा, इचलकरंजी

ॲड. मच्छिंद र. थिटे

एम्.कॉम., एम.बी.ए., एलएल.बी., डी.आय.टी. पी. एच. डी.

विस्तारासह)

सही तारीख २९/१२/२०२४

नंतर आमचे अशील वरील मिळकतीचा खरेदी पत्राचा

प्रसिध्द झाले पासून सात दिवसाचे आत खालील मोबाईल

हुक्क, खाजगी येणे-देणे, इजमेंटरी वहिवाटीचा हक्क

देण्याचे ठरवून त्यापोटी संचकार रक्कम स्वि

निर्वेध, निष्कर्जी, बोजाविरहीत व तंटामुक्त

गुंठे याची चतुर्सिमा पुढील प्रमाणे असल

बारामती यांचे स्थळ सीमेतील जिल्हापरिष

तथा उपविभागीय दंडाधिकारी बारामती

ठिकाण-बारामती दिनांकः- १६-१२-२०२४

ग्याकामी विनंती केली आहे.

१) ग्रामसेवक / उपनिबंधक करंजे

रा. मिरज ब्राम्मणपुरी शिवनेरी चौक जोशी वाड ता. मिरज जि.सांगली अर्जदार

पायाभूत सुविधा आणि कर्मचाऱ्यांची कमतरता

लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर, केंद्रीय मंत्र्यांनी हे देखील मान्य केले की चेक बाऊन्सची प्रकरणे सोडवण्यासाठी न्यायालयांमध्ये योग्य पायाभूत सुविधा आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. अधिकारी आणि अपऱ्यापणामळे प्रकरणांचा निपटारा संथ गतीने होतो, त्यामळे पीडितांना न्याय मिळण्यास विलंब होतो. ट्रॅफिक चलन प्रकरणे काढण्यासाठी देशभरात न्यायालयांची व्यवस्था

करण्यात आली आहे, त्यामुळे खटले निकाली काढण्याचे प्रमाण

शूजमुळे हकालपट्टी; कंपनीलाच ३२ लाख दंड

मुंबई. ऑफिस आणि तिथे पाळले जाणारे शिष्टाचार यांविषयी अनेक बातम्या प्रसिद्ध होत असतात. प्रत्येक देशाचे किंबहुना प्रत्येक कार्यालयाचे नियम आणि शिष्टाचार वेगवेगळे असतात. अलीकडेच, ऑफिसशी संबंधित अशाच एका प्रकरणाने लोकांना धक्का बसला. ब्रिटनमधील २० वर्षीय एलिझाबेथ बेनासीने स्पोर्टस शूज घातले होते; म्हणून ऑफिसमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. एलिझाबेथ बेनासीला त्या ऑफिसच्या कोणत्याही औपचारिक ड्रेस कोडची माहिती नव्हती. अखेरीस हे प्रकरण न्यायालयात पोहोचले तेव्हा निर्णय मुलीच्या बाजूने आला. एवढेच नाही तर कंपनीला मोठी भरपाईही द्यावी लागली. कोर्टाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर एलिझाबेथ बेनासी यांना ३० हजार पौंड (३२ लाख २० हजार ८१८ रुपये) भरपाई देण्यात आली

श्री भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित **डॉ. न. का. घारपुरे प्रशाला** या विद्यालयाचे विद्यावर्धिनी शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेस हस्तांतरण करणेकामी विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांचे कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे सदरील व्यवस्थापन बदल प्रक्रियेबाबत शाळा परिसरातील नागरिक, संबंधित शाळेचे विदयार्थी व त्यांचे पालक, संबंधित शाळेचे शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी परिसरातील इतर शाळा यापैकी कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर सूचन करावयाची असल्यास त्यांची हरकत अगर सूचना ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांचे कार्यालयाकडे पोहचतील अशा रितीने पाठवाव्यात नंतर आलेल्या हरकती अगर सूचनांचा विचार केला जाणा

अध्यक्ष / चिटणीस विद्यावर्धिनी शैक्षणिक व

श्री. भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित कै. द. मु. आंबेकर प्राथमिक शाळा या विद्यालयाचे विद्यावर्धिनी शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेस हस्तांतरण करणेकामी विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांचे कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. सदरील व्यवस्थापन बदल प्रकियेतबाबत शाळ परिसरातील नागरिक, संबंधित शाळेचे विदयार्थी व त्यांचे पालक, संबंधित शाळेचे शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, परिसरातील इतर शाळा यांपैकी कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर सूचना करावयाची असल्यास त्यांची हरकत अगर सूचना ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांचे कार्यालयाकडे पोहचतील अशा रितीने पाठवाव्यात नंतर आलेल्या हरकती अगर सूचनांचा विचार केला जाणार नाही.

अध्यक्ष / चिटणीस विद्यावर्धिनी शैक्षणिक व

सामाजिक प्रतिष्ठान, आळंदी दे

जाहीर प्रसिध्दीकरण नोटीस

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे या कार्यालयाकडे शरद सहकारी बँक लि. मंचर गाखा शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे या बँकैने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वरं दाखला मिळणेबाबत अर्ज दाखल केला आहे. खालील व्यक्तीच्या नांवे त्यांचे राहते पत्यावर दि. ०४/१२/२०२४ रोजी नोंदणीकृत टपालाने नोटीस पाठवली असता, त्या व्यक्ती नोटीस प्राप्त होऊनही सनावणीस गैरहजर राहिले आहेत. नेव्हा त्यांना या नोटीसद्वारे कळविणेत येते की त्यांनी दि. २०/०१/२०२५ रोजी दु. ०१.०० वाजता खालील सही करणा

अ. क्र.	दावा क्रमांक	नाव	कर्जदार / जाब देणार	गाव	रक्कम रू.
٧	६५/२०२४	श्री. संजय बबनराव फराटे	कर्जदार	रा. चकोर वस्ती, मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे	१६.३४,३७१/-
		श्री. गौरव संजय फराटे	सहकर्जदार	रा. चकोर वस्ती, मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे	
		श्री. विजय बबनराव फराटे	सहकर्जदार	रा. चकोर वस्ती, मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे	·
		श्री. निलेश हेमंत फराटे	जामीनदार	रा. पाटील वस्ती, मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे	·
				सही/-	

ांचेसमोर हजर राहुन आपले म्हणणे सादर करावे.

(ए. टी. साकोरे) मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था शिरूर, जि. पुणे

EFC (I) LIMITED

नोंदणीकृत कार्यालय : ६ वा मजला, व्ही बी कॅपिटॉल बिल्डिंग, रेंज हिल रोड, हॉटेल सिम्फनी समोर, भोसलेनगर, शिवाजी नगर, पुणे ४११ ००७. महाराष्ट्र सीआयएन : एल७४११० पीएन १९८४पीएलसी २१६४०७

दूरध्वनी क्रमांक : ०२० ३५०२ ६५२६ इ मेल आयडी : compliance@efclimited.in संकेतस्थळ : www.efclimited.in

टपाली मतदान आणि दूरस्थ इ मतदान सूचना

गद्वारे सभासदांना सूचित करण्यात येते की कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ आणि ११० च्या तरतुर्दी अनसार आणि त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्टेशन) नियम २०१४ आणि सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) अधिनियम २०१५ तसेच कायद्याच्या लागू असलेल्या अन्य तरतुदी, नियम, अधिनियम, परिपत्रके आणि अधिसूचना ज्या जारी करण्यात् आल्या आहेत त्यांच्या अनुसार (ज्यात वेळाेवेळी करण्यात आलेल्या सुधारणा यांचा समावेश आहे) टपाली मतदान सूचना दिनांकीत ३० डिसेंबर २०२४ मध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रस्तावांना ईएफसी (१) लिमिटेड

W					
अनुक्रमांक	अनुक्रमांक विषयाचे नाव				
१	पुनरीचत आर्टिकल ऑफ असोसिएशनची स्वीकृती	विशेष			
?	प्राधिकृत समभाग भांडवलात वाढ आणि त्याच्या अनुसार मेमोरेंडम ऑफ असोसिएशन मध्ये सुधारणा	सामान्य			
_	}				

यांच्या सभासदांची मान्यता टपाली मतदानाने दरस्थ इ मतदान पद्धतीच्या माध्यमातुन आमंत्रित करण्यात येत आहे

पाली मतदान सचना सभासदांना इलेक्टॉनिक माध्यामातन निर्गमित करण्याची प्रक्रिया कंपनीने ३० डिसेंबर २०२ रोजी पूर्ण केली आहे आणि ही सूचना इ मेलच्या माध्यमातून कंपनीच्या अशा सभासदांना पाठविण्यात आली आहे

ज्या संभासदांची नावे डिपॉझिटरीज यांनी २७ डिसेंबर २०२४ (कट ऑफ तारीख) रोजी तयार केलेल्या संभास नोंद पुस्तिकेत आणि लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृत आहेत. असे सभासद ज्यांना सूचना प्राप्त झालेलि नाही त्यांनी इ मेलच्या माध्यमातून compliance@efclimited.in आणि enotices@linkintime.co. इ मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे राजिस्ट्रा

आणि शेअर टान्स्फर एजंटस यांची सेवा घेतली आहे. इ मतदान कालावधीला मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार सकाळी ९. ०० वाजता प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया बुधव दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनसार संध्याकाळी ५, ०० वाजता संप्रदात येईल टपाली मतदानाचे निकाल १९ डिसेंबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर करण्यात येतील. कट ऑफ तारीख रोजी जी व्यक्ती कंपनीची सभासद् नाही, त्यांनी ही टपाली मृतदान सूचना केवळ माहितीसाठी आहे, असे समजावे. इ मतदानाच्या माध्यामातून होणारी टपाली मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छानन करण्यासाठी छानणी अधिकारी म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने श्री चिराग साचपारा, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, प्रोप्रायटर मेसर्स साचपारा अँड असोसिएट्स यांची नियुक्ती केली आहे. टपाली मतदानाचे निकाल कंपनीकडून ३१ जानेवारी २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर करण्यात येतील.

टपाली मतदान सचना तसेच त्यासह इ मतदान प्रक्रियेच्या संदर्भातील सचना विस्ताराने कंपनीचे संकेतस्थ www.efclimited.in येथे आणि बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com येथे आणि लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिट यांचे संकेतस्थळ https://instavote.linkintime.co.in येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि मतदानाचे निकाल आणि छाननी अधिकारी यांचा अहवाल य संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल

दूरस्थ इ मतदानाच्या माध्यमातून होणाऱ्या इ मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही शंका किंवा प्रश्न असल्या कृपया ०२२- ४९१८ ६००० (आरटीए) किंवा ०२०- ३५०२६५२६ (कंपनी) यांच्याशी संपर्क साधावा. ईएफसी (१) लिमिटेड यांच्या करित

अमन कुमार गुप्ता (कंपनी सेक्रेटरी)

दिनांक : ३० डिसेंबर २०२४, स्थळ : पुणे

पु. ने. ता. २८/०१/२०२५

दिली असे.

जाहीर प्रसिध्दकरण Pragati ke partner उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय

दिनांक- २६-१२-२०२४

रा. निरावागज ता. बारामती जि. पुणे

१) ग्रामसेवक / उपनिबंधक निरावागज नगरपंचायत निरावागज ता. बारामती जि. पुणे सामनेवात विषय:- जन्म-मृत्यु नोंदणी (दुरुस्ती) अधिनियम

नन्म रजिस्टरला नोंद नसल्यामुळे त्यांनी जन्म-मृत्यु नोंदर्ण (दुरुस्ती) अधिनियम २०२३ चे कलम १३ (२) (३) गे नोंद होऊन जन्म दाखला दाखला मिळ व्रमाण नाम सार. विनंती केली आहे.

दिनांकः २६-१२-२०२४



ॲम्बीट फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव जाहीर सूचना

(रु. दहा लाख अठ्याहत्तर हजार सातशे पाच मात्र)

सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२ सहवाचन सीक्युरिटी इंटोस्ट (एन्फोर्समेंट)

रूल्स, २००२ च्या नियम ८ व ९ अंतर्गत स्थावर मालमत्तांच्या विक्रीकरिता १५ दिवसांची ई-लिलाव विक्री सूचन

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी बार

आम जनतेस तसेच विशेषत: कर्जदारांना व हमीदारांना याद्वारे सचना देण्यात येत आहे की. प्रतिभत धनकोंकडे स्थावर मालमत्ता गहाण/प्रभारित खालील निर्देशित स्थावर मालमत्ता जिचा ताबा **ॲम्बीट फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड**/प्रतिभृत धनको यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे घेण्यात आला आहे त्या मालमत्तेची ॲम्बीट फिनवेस्ट पायब्देट लिमिटेड/पतिभती धनको यांना खालील निर्देशित मंबंधित कर्जटार व हमीटारांकडन टेय रक्तम त्यावरील पढील ब्याज व इतर खर्च आटीच्या वसलीसाठी

l	जशी आहे जथे आहे, जी काही आहे तथे आहे व विना अडथळा तत्त्वावर खाली दिलेल्या तारीख व वेळेत विक्री करण्यात येत आहे. राखीव मूल्य व इसारा रक्कम ठे (इरठे) खालीलप्रमाणे नमूद आहे.						
l	कर्जदार/हमीदार/कर्जाचे खाते	मागणी सूचना दिनांक व रक्कम	राखीव मूल्य, इरठे व इरठे सादरीकरणाची अंतिम तारीख	ई-लिलावाची तारीख व वेळ			
l	१) गणेश एंटरप्रायझेस,	दि. १७.०५.२०२४ व	राखीव मूल्य : रु. १,०७,८७,०५५/-	तारीख : दि. २७.०१.२०२५,			
	२) योगिता चौधरी,	दि. १५.०५.२०२४ रोजीनुसार रु.	(रु. एक करोड सात लाख सत्याऐंशी हजार पंचावन्न	वेळ : स. ११.०० वा ते			
	३) कुशल चौधरी	१,४४,३५,१८७.३०/- (रु. एक करोड	मात्र)	दु. १.०० वा. (प्रत्येकी			
	पीयूएन००००००८३५४१	चळ्वेचाळीस लाख पस्तीस हजार एकशे	इस्ठे : रु. १०,७८,७०५/-	५ मिनिटांच्या अमर्यादीत			

व्याज आदी संपूर्ण पेमेन्टच्या तारखेपर्यंत इरठे भरण्याची अंतिम तारीख : दि. २३.०१.२०२५

सत्याऐंशी व तीस पैसे मात्र) सहित पृढील

सदर मालमत्तेचे सर्व भाग व भूखंड धारक गट क्र. १०२९, प्लॉट क्र. ३९, मोजमापित क्षेत्र ०२ एच. ८१ आर + पोटखारबा ०० एच २३ आर एकूण मोजमापित क्षेत्र ०३ एच. ०४ आर समतुल्य ०६ रु. ७७ पैसे पैकी ०० एच ०२ आर. अर्थात २००० चौ.फूट त्यातील २९ * १५ = ४३५ चौ.फूट, २ शेल्टर व ३३ * २९ = ९५७ चौ.फूट नवीन आरसीसी बांधकाम, ग्रामपंचायत मिळकत क्र. ०७२६, गाव पेणे, पेरणे फाटा, तालुका हवेली, जिल्हा पुणे – ४१२ २१६, जिल्हा परिषद पुणे यांच्या स्थानिक हदीत व उप–नोंदणीकृत कार्यालय हवेली क्र. ०१ ते २८ यांच्या कार्यकक्षेतील. सदर मालमत्तेच्या सीमापुढीलग्रमाणे : पूर्व : खरेदीदारांचा प्लॉट क्र. ३९, दक्षिण : पुणे नगर रोड, पश्चिम : श्री. भोसले यांची मालमत्ता, उत्तर : उर्वरित प्लॉटचा गट क्र. १०२९.

i. ई-प्रोक्युअरमेंट टेक्नोलॉजी लिमिटेड द्वारे वेबसाइट <u>https://ambitfinvest.auctiontiger.net</u> वर ऑनलाइन ई-लिलाव केला जाईल. विक्रीच्या नियम अर्टीची माहितीकरिता, कृपया मे. ई-प्रोक्युअरमेंट टेक्नोलॉजी लिमिटेड (ऑक्शन टाईगर) (हेल्पलाईन क्र. लॅन्डलाईन- ७९-६८१३६८८०/८८१/८३७/८४२, दर. क्र. ९२६५५६२८४/९२६५५६२८२९/९२६५५६२८१९ वर संपर्क करा. संपर्क व्यक्ती : श्री. राम शर्मा, ई-मेल आवडी : ramprasad@auctiontige.net ा लिंक <u>https://ambitfinvest.auctiontiger.net</u> वर भेट द्यावी.

अधिक माहितीकरिता, ॲम्बिट फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेडचे श्री. प्रशांत ओहळ, वरिष्ठ व्यवस्थापक, मोबाईल क्र. ९९८७५८०५१५, ई-मेल आयडी prashant.ohal@ambit.co, सरोज कदम, क्लस्टर कलेक्शन मॅनेजर, मोबाईल क्र. ९७७३५७८३२०, ई-मेल : saroj.kadam@ambit.co वर संपर्क करा. दिनांक : ३१.१२.२०२४ ठिकाण : पुणे ॲम्बिट फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड